May 30, 2022

To,

Department of Corporate Service BSE Limited,

Registered Office: Floor 25, P. J. Towers,

Dalal Street, Fort, Mumbai 400001. MAHARASHTRA.

T: 2272 1233 / 1234 | F: 2272 3121 / 3719 | www.bseindia.com

Subject

: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements [LODR]) Regulations, 2015.

Reference: Centenial Surgical Suture Ltd. | Scrip Code: 531380

Dear Sir,

In Compliances with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the Newspaper Advertisement of the Standalone, Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2022 published in all the editions of The Free Press Journal and in Mumbai Edition of Navshakti (Regional Newspaper) on May 29, 2022.

You are requested to kindly take the same on your record.

Sincerely,

For CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.



Digitally signed by MAHIMA BATHWAL Date: 2022.05.30 12:21:35 +05'30'

Mahima BATHWAL Company Secretary & Compliance Officer

Enclosures: as mentioned above.

Registered Office
F-29, MIDC. Murbad, Thane 421401
MAHARASHTRA.

\$\mathcal{C}\$912524222905 Fax 912524222905}

Manufacturing Facility
8-17 / F-29 / F-22 MIDC, Murbad,
Thane 421401. MAHARASHTRA.

2524223200 Fax 912524 222872

Sales Office - Mumbai 1" Hoor, Palai Complex CHS Ltd., Bhandarkar Road, Matunga (East), Mumbai 400019. MAHARASHTRA. \$\mathbb{C}\$912224102876 Fax 912224161261

Sales Office - Bengaluru No.12/42, Udhani Lavout, Off. Cambridge Road, Halasur, Bengaluru 560008, KARNATAKA. 9180 25577791 Fax 9180 25577792

Sales Office - Kolkata
Flat No. N-1, Ground Floor, 385,
Purbachal, Kalitala Road, P.S. Kasba,
Kolkata 700078 WEST BENGAL.

91 3324844875 Fax 91 3324844875

Bright Brothers Limited

CIN: L25209MH1946PLC005056

Regd. Office: Office No. 91, 9th Floor, Jolly Maker Chambers No. 2, 225, Nariman Point, Mumbai- 400021, Tel. No.: 8828204635, Email: invcom@brightbrothers.co.in,

Website: www.brightbrothers.co.in EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

			`	khs except EPS
Sr. No.	Particulars	Quarter ended 31-Mar-22 (Unaudited)	Quarter ended 31-Mar-21 (Unaudited)	Twelve months ended 31-Mar-22 (Audited)
1	Total income from Operations	6,208.33	7,752.54	23,157.39
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	78.34	432.93	346.11
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	55.29	339.77	3,195.96
4	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	48.32	386.53	3,174.61
5	Equity Share Capital	567.60	567.60	567.60
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as per shown in the Audited Balance Sheet of the previous year	-		
	Earnings Per Share (of ₹ 10/- each)			
	Basic and Diluted	0.97	5.99	56.31

The above audited financial results were reviewed by the Audit committee and adopted by the Board of

Directors at their respective meetings held on 27^{th} May, 2022. The above is an extract of the detailed format of Quarterly / Year Ended Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Year Ended Audited Financial Results are available on the websites of the Stock Exchange and on the Company's website www.brightbrothers.co.in.

The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged wherever considered necessary By Order of the Board of Directors For Bright Brothers Ltd.

Suresh Bhoiwani Place: Mumbai Chairman & Managing Director Date: 27th May, 2022 DIN: 00032966

Brite

COLINZ LABORATORIES LIMITED.

A-101, Pratik Ind. Estate, Next to Fortis Hospital, Mulund-Goregaon Link Road, Mumbai – 400 078. (CIN NO: L24200MH1986PLC041128)

' EXTRACTS OF AUDITED RESULTS FOR THE $\,$ Quarter and year ended $\,$ 31 $^{
m st}$ march, 2022" (Rs. In "Lacs") YEAR ENDED **QUARTER ENDED PARTICULARS** Audited Un-Audited Audited Audited 31-Mar-22 31-Dec-21 31-Mar-21 31-Mar-22 31-Mar-21 165.27 162.07 **714.50** 635.00 170.87 1 Revenue from Operations 2 | Net Profit/(Loss) for the period(before Tax, Exceptional and/or Extraordinary Items). 12.40 10.81 5.94 48.03 24.52 3 Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items). 5.94 48.03 24.52 12.40 10.81 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional 8.56 5.93 and/or Extraordinary Items) 7.01 33.93 20.76 5 Total Comprehensive Income for the period(Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income(Net of Tax). 3.80 6.95 4.38 39.61 45.22 6 Equity Share Capital(Face Value of Rs. 10/- each) 354.50 354.50 354.50 354.50 354.50

MUMBAI

28th May, 2022.

1) Basic

2) Diluted

1) The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their

0.15

0.15

0.19

0.19

0.13

0.13

0.74

0.74

0.45

0.45

 2) The above is an extract of the detailed $\,$ format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of $\,$ the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Financial Results is available on the vebsite of BSE at www.bseindia.com and on the Company's website at www.findoc-cll.in.

3) The above results of the Company have been audited by the Statutory Auditors and they have issued an unqualified audit

4) Previous period figures have been regrouped/rearranged/reclassified, wherever necessary.

Earning Per Share (Face value of Rs. 10/- each)

(not annulised) (in Rs.)

For and on behalf of the Board COLINZ LABORATORIES LTD. CIN NO: L24200MH1986PLC041128 Dr. MANI L. S. (Director & Company Secretary) (DIN NO: 00825886)

Notice is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities have been lost, mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the company t ssue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at it's registered office within 15 days from this date also the company will proceed to issue duplicate certificate[s] — without further intimation.

KIND & FACE NO. OF NO. OF DISTINCTIVE NUMBERS | VALUE OF SECURTIES | SECURITIES HOLDER[S] /IJAY KUMAR SINGH EQUITY OF RS 10.00 337325389 - 337325438 DIED INDIRA SINGH 388556308 - 388556332 VIJAY KUMAR SINGH-DIED, INDIRA SINGI JAMSHEDPUR [PLACE] 29/05/2022 [DATE] NAME OF HOLDER[S]/APPLICANT[S]

CHASE BRIGHT STEEL LIMITED

Regd. Off.: R-237, TTC Industrial Area (MIDC), Rabale, Navi Mumbai - 400 701. Tel.: +91-22-27606679, Fax: +91-22-27690627, Email: chasebrightsteel@gmail.com. Website: www.chasebright.com, CIN: L99999MH1959PLC011479

	Quarter and Year ended 3	1.03.2021		(₹ In lacs)
SI. No.	Particulars	Quarter ending 31/03/2022	Corresponding 3 months ended in the previous year 31/03/2021	Year to date Figures 31/03/2022
1	Total Income from Operations	59.53	17.09	77.48
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items)	-30.99	-21.83	-128.31
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-30.99	-21.83	-128.31
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-30.99	-471.82	-128.31
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	-39.65	-475.74	-129.28
6	Equity Share Capital	167.50	167.50	167.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown			
	in the Audited Balance Sheet of the previous year.	-1,330.91	-1,201.63	-1,330.91
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
ı	(for continuing and discontinued operations) -			
ı	1. Basic:	-2.37	-28.17	-7.72
	2. Diluted:	-2.37	-28.17	-7.72

. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed wit the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements; Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the vebsites of the Stock Exchange(s) and the listed entity.(URL of the filings).www.bseindia.com

For and on behalf of the Boar

Chairman & Managing Director (DIN-00074886)

KONKAN RAILWAY CORPORATION LIMITED

CIN: U35201MII1990GOI223738 Regd Office : Belapur Bhavan, Sector-II, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614.

	Consolidated Financial Results for the Quarter ended 31 st March 2022 Pursuant to listing Agreement entered with National Stock Exchange of India (Amount ₹ in lakhs)									
			Standalone Fir	nancial Result			Consolidated Financ	ial Result		
Sr.	Particulars	For the Quarter ending	Quarter ended	For the Year ended	For the Year ended	For the Quarter ending	Quarter ended	For the Year ended	For the Year ended	
No.	Turnouluio	31 st March 2022 (Unaudited)	31 st December 2021 (Unaudited)	31 st March 2022 (Audited)	31 st March 2021 (Audited)	31st March 2022 (Unaudited)	31st December 2021 (Unaudited)	31st March 2022 (Audited)	31st March 2021 (Audited)	
1	Total Income from Operations	1,15,684	87,292	3,20,059	1,57,796	1,15,684	87,292	3,20,059	1,57,796	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,586	169	(13,508)	(36,526)	5,586	169	(13,536)	(37,769)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,586	169	(13,508)	(36,526)	5,586	169	(13,536)	(37,769)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,586	169	(13,508)	(36,526)	5,586	169	(13,536)	(37,769)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (aftertax, and Other Comprehensive Income (aftertax)]	7,064	(4,449)	(25,882)	(54,997)	7,064	(4,449)	(25,911)	(56,240)	
6	Paid up Equity Share Capital	1,62,353	1,62,353	1,62,353	1,48,119	1,62,353	1,62,353	1,62,353	1,48,119	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(4,24,437)	(4,34,328)	(4,24,437)	(3,98,965)	(4,25,664)	(4,34,328)	(4,25,664)	(4,00,164)	
8	Net worth	1,45,867	1,35,976	1,45,867	1,57,105	1,44,640	1,35,976	1,44,640	1,55,905	
9	Paid up Debt Capital /Outstanding Debt	3,43,572	3,31,957	3,43,572	2,89,395	3,43,572	3,31,957	3,43,572	2,89,395	
10	Outstanding Redeemable Preference Shares	4,07,951	4,07,951	4,07,951	4,07,951	4,07,951	4,07,951	4,07,951	4,07,951	
11	Debit Equity Ratio	2.36	2.44	2.36	1.84	2.38	2.44	2.38	1.86	
12	Earnings Per Share (of ₹1000/- each) (for continuing and discontinued operations)									
	1. Basic	34.40	1.06	-86.41	-267.00	34.40	1.06	-86.59	-276.09	
	2. Diluted (Refer Note (e))	9.79	0.30	-	-	9.79	0.30	-	-	
	Capital Redemption Reserve									
-	Debenture Redemption Reserve									
_	Debt Service Coverage Ratio	0.36	1.04	0.10	-1.65	0.36	1.04	0.10	-1.65	
16	Interest Service Coverage Ratio	2.02	1.04	0.25	-1.65	2.02	1.04	0.25	-1.65	

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterty/half yearly/annual financial results filed with the National Stock Exchange (NSE) under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the Quarterty/half yearly/annual financial results are available on the website of the National Stock Exchange (www.nseindia.com) and KRCL (www.konkanrailway.com). (b) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the National Stock Exchange (NSE) and can be accessed on the website of NSE. (c) In F.Y. 2019-20 KRCL has announced 3rd Right Issue worth Rs 49000 Lakhs. During the year allotment worth Rs. 14234 Lakhs has been made to Ministry of Railways, Govt. of Maharashtra and Govt, of Goa on 28.06.2021, 01.12.2021 and 03.09.2021 respectively towards 3rd Right Issue. Govt. of Maharashtra has fully paid an amount of Rs. 2670 Lakhs on 30.03.2022. The shares for the same has been allotted on 04.05 2022. Consequently, the Board of Director in their meeting have allowed for receiving the subscription from the shareholders even after the closure of Rights Issue. (d) KRCL has issued Compulsory Covertible Non Cumulative Preference Shares worth Rs. 407951 Lakhs which for the period are further anti-dilutive where there is loss, hence are not considered for calculating of diluted EPS.

Place: Navi Mumbai

RAJESH BHADANG Director (Finance) / DIN: 09050270

NITIN CASTINGS LIMITED

CIN No. L65990MH1982PLC028822 Reg. Office: 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059

Date : May 28, 2022

Audited Financial Result for the Quarter and Year Ended 31st March, 2022 Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2022

Rs. in Lakhs (Except per share data)					
	Quarter Ended		Year Ended		
31-Mar-2022	31-Dec-2021	31-Mar-2021	31-Mar-2022	31-Mar-2021	
Audited	Un-Audited	Audited	Auc	lited	
2,835.41	2,763.60	2,179.14	9,866.30	6,346.57	
211.04	137.79	162.29	652.36	391.17	
211.04	137.79	162.29	652.36	391.17	
165.49	107.78	134.19	516.00	325.75	
168.61	107.78	143.06	519.12	334.62	
257.07	257.07	257.07	257.07	257.07	
3.279	2.096	2.783	10.097	6.508	
	Audited 2,835.41 211.04 211.04 165.49 168.61 257.07	Quarter Ended 31-Mar-2022 31-Dec-2021 Audited Un-Audited 2,835.41 2,763.60 211.04 137.79 215.49 107.78 168.61 107.78 257.07 257.07	Quarter Ended 31-Mar-2022 31-Dec-2021 31-Mar-2021 Audited Un-Audited Audited 2,835.41 2,763.60 2,179.14 211.04 137.79 162.29 211.04 137.79 162.29 165.49 107.78 134.19 168.61 107.78 143.06 257.07 257.07 257.07	Quarter Ended Year I 31-Mar-2022 31-Dec-2021 31-Mar-2022 31-Mar-2022 Audited Un-Audited Audited Audited 2,835.41 2,763.60 2,179.14 9,866.30 211.04 137.79 162.29 652.36 211.04 137.79 162.29 652.36 165.49 107.78 134.19 516.00 168.61 107.78 143.06 519.12 257.07 257.07 257.07 257.07	

- (1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 28th
- (2) The Company is engaged in manufacture of Alloys Steel Castings and there is no separate reportable segment as per Ind AS 108.
- (3) The above financial results have been prepared in accordance with the section 133 of the Companies Act, 2013 read with th relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.
- (4) Figures of previous period have been regrouped and / or recasted wherever considered necessary to confirm the grouping of curren
- (5) The Financial Results of the Company are submitted to BSE and are available on Company's website at www.nitincastings.com. (6) The figures of the last quarters are the balancing figures between the un-audited figures in respect of the nine month ended and th
- unaudited published year to date figures upto the second quarter of the respective financial year. (7) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the BSE under Regulation 33 of the SEB
- Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available o the website of BSE and on the Company's website at www.nitincastings.com

For NITIN CASTINGS LIMITED Date: 28th day of May, 2022



INDUSTRIAL INVESTMENT TRUST LIMITED

CIN - L65990MH1933PLC001998

Regd. office: Office No.101A, 'The Capital', G Block, Plot No.C-70, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051

Tel. No. 022-4325 0100, Email Id: iitl@iitlgroup.com Website: www.iitlgroup.con

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2022

			Standalone						Consolidated	d	
Sr.	Particulars		Quarter ended		Year e	Year ended		Quarter ended		Year ended	
No.	Particulars	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1.	Total income from operations	208.79	257.30	234.12	988.34	988.32	319.19	323.26	301.14	1,220.00	1,124.31
2.	Net Profit/(Loss) for the period	(202.07)	137.15	(552.57)	434.54	(95.57)	(3,520.21)	1,350.39	(4,552.01)	(3,601.90)	(4,676.48)
	(before tax and exceptional items)										
3.	Net Profit/(Loss) for the period before tax	(427.07)	(10,032.85)	(552.57)	(9,960.46)	(95.57)	3,644.85	1,350.39	(4,552.01)	3,563.16	(4,676.48)
	(after exceptional items)										
4.	Net Profit/(Loss) for the period after tax	(424.90)	(10,033.09)	(552.96)	(9,960.31)	(96.79)	3,646.71	1,350.42	(4,551.30)	3,545.98	(4,678.63)
	(after exceptional items)										
5.	Total comprehensive income for the period	(415.00)	(10,032.15)	(551.11)	(9,948.63)	(93.67)	3,656.90	1,351.64	(4,549.30)	3,558.33	(4,665.45)
	[Comprising profit / (loss) for the period (after tax)										
	and other comprehensive income (after tax)]										
6.	Equity share capital	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76	2,254.76
7.	Reserve, excluding revaluation Reserve as per the				28,987.74	38,936.37				30,660.42	27,404.03
	Audited Balance Sheet										
8.	Earnings per share (EPS) *										
	-Basic and diluted (₹) (Face value : ₹ 10/- per share)	(1.88)	(44.50)	(2.45)	(44.17)	(0.43)	16.46	3.70	(19.76)	14.39	(18.65)

- * Basic and Diluted EPS for all period except year ended 31.03.2022 and 31.03.2021 are not annualised.
- The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended March 31, 2022 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.iitlgroup.com.
- b) Qualified Opinion expressed by Independent Auditors on Consolidated Financial Results:
 - i) IITL Nimbus The Express Park View, (the firm) joint venture has not provided interest of ₹ 297.03 lakhs on unsecured loans. The auditors of the firm and subsidiary company namely IITL Projects Limited have given qualified opinion on this matter in their report on the financial statements as at 31st March, 2022. As a result the Company's share of loss is understated by ₹28.75 lakhs and consequently the profit for the year is overstated and retained earnings at the year end is overstated by an equal amount.
 - ii) IITL Nimbus The Hyde Park Noida, (the firm) joint venture has not provided interest of ₹95.79 lakhs for the period form 01.10.2021 to 31.03.2022 on unsecured loans. The auditors of the firm and subsidiary company namely IITL Projects Limited have given qualified opinion on this matter in their report on the financial statements as at 31st March,

As a result the Company's share of loss is understated by ₹34.36 lakhs and consequently the profit for the year is overstated and retained earnings at the year end is overstated by an equal amount.

Management's views:

Place : Mumbai

Date: May 28, 2022

The two projects, IITL-Nimbus The Express Park View and IITL Nimbus – The Hyde Park are in NCR Region. As per the NCR region, real estate scenario apparently has over 1 lakh units of unsold inventory as of March 2022.

Due to COVID – 19 and also increase in raw material cost, coupled with slow sales in these projects, the cash flows of these two firms have been adversely affected.

Given the unsold stock in hand, the cost of individual flats are not being realized as the market realizable value is lesser than the holding cost.

In the light of the above due to liquidity issue, the firms have not been able to provide the interest due on the loan. They have approached the company for One Time Settlement.

The firms are pursuing settlement with the company and is hopeful the matter shall be resolved during the current financial year.

c) The above results were reviewed by the Audit Committee, approved by the Baord at its respective meeting held on May 28, 2022.

For Industrial Investment Trust Limited

Sd/-Dr. B. SAMAL CHAIRMAN

Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759 Email ID: shareinvestor@centenialindia.com :: Website: www.centenialindia.co

Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2022 | Quarter ended | Year ended | Year ended | | Year ended Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or 15.89 107.45 152.99 Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and 28.53 34.77 15.89 107.45 after tax (After Exceptional and/or 23.47 (3.60)62.71 the period (comprising profit / (Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax))
Equity Share Capital
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year
Earnings Per Share (EPS)
(of Rs.10/- each) (for continuing and 2477.39 2414.68

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED

(₹ in lakhs)

1). The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been appropriately a committee and have been app and taken on record by the Board of Directors at their meeting held on May 28, 2022.

2). The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available or

Company website www.centenialindia.com and BSE Limited website: www.bseindia.com. for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.

Place: Mumbai. Maharashtra

discontinued operations)

Viiav MAJREKAR Managing Director ~ DIN: 00804808

AXIS BANK LTD.

Gigaplex, 3rd Floor, Mugalsan Road TTC Industrial Area, Airoli, Navi Mumbai-400708. Registered Office:- "Trishul", 3rd Floor, Opp Samartheshwar Temple Near Law Garden Ellisbridge, Ahmedabad - 380006.

APPENDIX-IV [Rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the **Axis Bank Ltd.** Under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a **Demand Notice** dated **06/05/2021** calling upon the Borrower/Mortgagor 1) Ravi Sanjay Pathak, 2) Sharmila Sanjay Pathak, Both Residing At-Room No. 7, Jata Shankar Pathak Chawl, Devipada Near Shanka Mandir, Borivali East, Mumbai 400066. **And Also At -** Flat No. B/104, 1st Floor Shail Pushp, Type C-A2, Bldg No. 5, Village Mahim Palghar - 401402 to repay the amount mentioned in the notice being Rs. 19,88,335/- (Rupees Nineteen Lakh Eighty Eight Thousand Three Hundred & Thirty Five Only) as on 03/05/2021 together with further contractual rate of interest thereon till the date of payment within 60 days from the date of the said notice.

The Borrower/Co-Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-borrower/Mortgagor and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the Act read with read with Rule 6 & 8 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 on this 26/05/2022.

The Borrower/Co-Borrower/ Mortgagor in particular and the public in genera are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property shall be subject to the charge of the Axis Bank Ltd. for an amount of Rs. 19,88,335/- (Rupees Nineteen Lakh Eighty Eight Thousand Three Hundred & Thirty Five Only) as on 03/05/2021 together with further contractual rate of interest thereon till the date of payment on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred /

to be incurred. The Borrower's attention is invited to the provisions of Sub Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 in respect of time available, to

redeem the secured assets. Description of the Immoveable Property

Flat No. B/104, 1st Floor, Shail Pushp, Type C-A2, Bldg No. 5, Village Mahim, Palghar - 401402. Admeasuring: - 33.07 Sq. Mtrs. Carpet Date: 29/05/2022

DIN: 00007256

Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile

9820113194 Watch on YouTube: 🎩 आप और आपका भविष्य ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते.

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंव त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भमिका असणार नाही.

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA. Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759 reinvestor@centenialindia.com :: Website: www.centenialindia.com

Sr.	.		Quarter ende		Year ended	Year ended
No.	Particulars		31/12/2021		31/03/2022	
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited
1_	Total Income from Operations (net)	1179.49	1237.25	1292.66	4447.12	3702.56
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and / or					
	Extraordinary items)	28.53	34.77	15.89	107.45	152.99
3	Net Profit / (Loss) for the period					
	before tax (After Exceptional and /					
	or Extraordinary items)	28.53	34.77	15.89	107.45	152.99
4	Net Profit / (Loss) for the period					
	after tax (After Exceptional and/or					
	Extraordinary items)	8.16	23.47	(3.60)	62.71	96.18
5	Total Comprehensive Income for					
	the period (comprising profit / (Loss)					
	for the period (after tax) and Other					
	Comprehensive Income (after Tax))	8.16	23.47	(3.60)	62.71	96.18
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83
7	Reserves (excluding Revaluation					
	Reserve) as shown in the Audited					
	Balance Sheet of the Previous Year	-	-	-	2477.39	2414.68
8	Earnings Per Share (EPS)					
	(of Rs.10/- each) (for continuing and					
	discontinued operations)					
	(a) Basic	0.22	0.64	(0.10)	1.72	2.64
	(b) Diluted	0.22	0.64	(0.10)	1.72	2.64

1). The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approand taken on record by the Board of Directors at their meeting held on May 28, 2022.

 The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centenialindia.com and BSE Limited website: www.bseindia.com. for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.

Place: Mumbai, Maharashtra Date: May 28, 2022

Managing Director ~ DIN: 00804808

Vijay MAJREKAR



NEROLAC

कान्सई नेरोलॅक पेन्टस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : नेरोलॅक हाऊस, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३, महाराष्ट्र.

दूर. + ९१ २२ २४९३४००१, वेबसाइट : www.nerolac.com ग्तवणुकदार संपर्क ई-मेल आयडी : investor@nerolac.com सीआयएन : एल२४२०२एमएच१९२०पीएलसी०००८२५ १०२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात भागधारकांना सचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी ची १०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) एजीएम आयोजित करण्यासाठी जारी एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी गुरुवार, दि. २३ जून, २०२२ रोजी स. ११.०० वा. (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) वा अदर ऑडिओ व्हीज्युअल मीन्स (ओएव्हीएम)च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. कोव्हिड - १९ महामारीच्या अनुषंगाने कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी परिपत्रक क्रमांक क्र. २१/२०२१, दि. १४.१२.२०२१ सहवाचन परिपत्रक क्र. १४ / २०२०, दि. ०८

एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२०, परिपत्रक क्र. २०/ २०२० दि. ०५ मे, २०२२, परिपत्रक क्र ०२ / २०२१, दि. १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत सेबी परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD /CMD1 /CIR / P / 2021 / ११ दि. १२ मे, २०२० (सेपी परिपत्रक) व कंपन्या कायदा, २०१३ च्या संलग्न तरतुदी व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची

ठिकाणी भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित करण्यात येत आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याकरिताचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत तसेच कंपन्या कायदा. २०१३चे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या भागधारकांची उपस्थिती कोरमकरिता गणली जाईल.

अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ यांच्या अनुपालनांतर्गत एजीएम सामायिक

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या भागधारकांचे ई- मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले असतील त्या भागधारकांना वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत (वार्षिक अहवाल) एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात येत आहे. एजीएमची सूचा व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.nerolac.com वर तसेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर व नॅशनल स्टॉकएक्सचेंज ऑफ

इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.nseindia.com वरही उपलब्ध असेल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएममध्ये विचारविनिमय करावयाच्या विषयांसंदर्भात आपल्या सभासदाना परोक्ष ई-मतदान तसेच एजीएमच्या तारखेस ई-मतदानाद्वारे मतदान करण्यासाठी कंपनी सुविधा उपलब्ध करून देत आहे. भागधारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉटिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्यासमवेत करार केलेला आहे. ई–मतदानाकरिताचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत. ज्या भागधारकांचे ई-मेल पत्ता यापूर्वीच कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले असतील

त्यांनी एजीएमच्या सूचनेत दिल्यााप्रमाणे ई-मतदानाकरिताच्या निर्देशांचे पालन करावे. कागदोपत्री स्वरूपातील भागधारक किंवा ज्यांची ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले नसतील अशा भागधारकांनी एजीएममध्ये ई-मतदानाकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करणे व ई-मेल आयडीच्या नोंटणीकरणाकरिता खालील प्रक्रियेचे पालन करावे :

तुमचा ई-मेल पत्ता डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागधारणाकरिता)/कंपनी (कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात)नोंदवलेला नसल्यास तुम्ही दे. १३ जून, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) अथवा तत्पूर्वीपर्यंत

वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी खालील प्रक्रियेचे पालन करून नोंदणीकरण करू शकता

ए) https://tcpl.linkintime.co.in/Email/Reg/Email_Register.html या लिंकवर संपर्क साधा.

बी) dropdown वरून कंपनीचे नाव Kansai Nerolac Paints Limited निवडा. सी) संबंधित जागांमध्ये तपशील जसे डीपीआयडी व क्लायन्ट आयडी (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागधारण असल्यास)/फोलिओ क्र. व प्रमाणपत्र क्र. (कागदोपत्री स्वरूपातील भागधारण असल्यास) भागधारकाचे नाव, पॅन, मोबाइल क्र. व ई-मेल आयडी नमद करा, डी) सीस्टीमकडून तुम्हाला मोबाइल क्र. व ई-मेल आयडीवर ओटीपी पाठवण्यात येईल.

ई) मोबाइल क्र. व ई-मेल आयडीवर प्राप्त ओटीपी नमूद करा.

एफ) submit बटणावर क्लिक करा.

जी) सीस्टीम नंतर वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी ई-मेल पत्त्याचे नोंदणीकरण निश्चित करील.

२. कागदोपत्री स्वरूपात भागधारक असलेल्यांनी ई-मतदानाकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी

फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची (पुढील व मागील) स्कॅन केलेली प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आदी तपशील evoting@sdl.co.in येथे ई-मेलद्वारे पाठवावा.

३. डीमॅट स्वरूपात भागधारण असल्यास ई-मतदानाकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी कृपया डीपी आयडी व क्लायन्ट आयडी (१६ अंकी डीपी आयडी + क्लायन्ट आयडी वा १६ अंकी लाभार्थी अयाडी), नाव, क्लायन्ट मास्टर वा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आदी तपशील evoting@sdl.co.in येथे ई-मेलद्वारे पाठवावा.

तुम्ही डीमॅट स्वरूपात सीक्युरिटी धारण केलेले व्यक्तिगत भागधारक असल्यास कृपया एजीएमच्या सूचनेत विहित टप्पा १ (ए) मध्ये विहित पद्धतीनुसार लॉग इन पद्धती अर्थात डीमॅट स्वरूपातील सीक्युरिटी धारण केलेल्या व्यक्तिगत भागधारकांकरिताची ई-मतदान व आभासी मतदानात सहभागी होण्याकरिताची लॉग इन पद्धत पाहावी.

कंपनीद्वारे पूर्वी घोषित, दि. २२ नोव्हेंबर, २०२१ रोजी प्रदानित १२५% (रु. १.२५ प्रतिशेअर) अंतरिम लाभांशाव्यतिरिक्त संचालक मंडळाने वर्षाकरिता १००% (रु. १.०० प्रतिशेअर) अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. त्यानुसार गत वर्षी घोषित २००% (रु. २.०० प्रतिशेअर) च्या विशेष लाभांशासमवेत एकूण ५२५% (रु. ५.२५ प्रतिशेअर) च्या तुलनेत दि. ३१ मार्च,२०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता एकूण २२५% (रु. २.२५ प्रतिशेअर) इतका लाभांश आहे.

एजीएम व लाभांशाच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे सभासदांचे रजिस्टर व शेअर टान्सफर बक्स शुक्रवार, दि. १० जून, २०२२ ते गुरुवार, दि. २३ जून, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील. लाभांश घोषित झाल्यास, तो गुरुवार, दि. ९ जून, २०२२ रोजीनुसार कंपनीच्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये नावे नोंद्र असलेल्या तसेच डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या, गुरुवार, दि. ९ जून, २०२२ रोजीनुसार लाभार्थी सूचीमध्ये लाभार्थी धारक म्हणून नावे नोद असलेल्या भागधारकांना मंगळवार, दि. २८ जून, २०२२ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत प्रदान करण्यात येईल. जो लाग असल्याप्रमाणे उदगम कर कपातीच्या अधीन असेल.

कंपनी आपल्या भागधारकांना नॅशनल ऑटोमेटेड क्लीअरिंग हाऊस (एनएसीएच) च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात थेट डिव्हिडंड जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. कोव्हिड -१९ महामारीच्या अनुषंगाने व डिव्हिडंड वॉरन्ट्सच्या प्रत्यक्ष पाठवणीत येत असलेल्या अडचणींचा विचार करता कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादरीकरणाची सुविधा प्राप्त करू इच्छिणाऱ्या भागधारकांनी त्यांचा नवीनतम बँक खाते तपशील (कोअर बँकिंग, सोल्यूशन्स आधारित खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर व ११ अंकी आयएफएससी कोड) तसेच त्यांचा फोलिओ क्रमांक आदी तपशील कंपनी वा कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट अर्थात टीएसआर कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सादर करावा. डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेल्या भागधारकांनी कृपया सदर तपशील त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे जमा करावा.

वित्तीय वर्ष २०२० च्या अनुपोलनांतर्गत दि. १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांना प्राप्त होणारे लाभांश उत्पन्न करपात्र आहे व कंपनीला विहित दराने भागधारकांना प्रदानित लाभांशातून उद्गम कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणींच्या विहित दरांकरिता भागधारकांनी कृपया वित्तीय कायदा, २०२० व त्यातील सुधारणा वाचाव्यात. यासंदर्भात पालन करावयाच्या प्रक्रियेवरील अधिक तपशिलाकरिता भागधारकांनी एजीएमची सूचनासुद्धा वाचावी.

एमसीएद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. २१/२०२१, दि. १४ डिसेंबर, २०२१ सहवाचन परिपत्रक क्र. ०२/२०२१, दि. १३ जानेवारी, २०२१ व सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२० दि. ०५ मे, २०२० यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कोणाही भागधारकास त्यांच्या बँक खात्याचा तपशील उपलब्ध नसल्याने, लाभांश प्रदान करता न आल्यास कंपनी अशा भागधारकांना टपालाद्वारे डिव्हिडंड वॉरन्ट/चेक यांची पाठवणी करील.

ठिकाण : मंबर्ड

कान्सई नेरोलॅक पेन्ट्स लिमिटेडकरिता सही/-

जी. टी. गोविंदराजन दिनांक: २७ मे, २०२२ कंपनी सचिव

RR METALMAKERS INDIA LIMITED CIN: L51901MH1995PLC331822

Registered Office:- B-001 & B-002, Ground Floor, Antop Hill aka, Salt Pan Road, Wadala (E), Mumbai- 400037, Maharashtra

६ नव №शक्ति। मुंबई, रविवार, २९ मे २०२२

	Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2022 Rs. in Lakhs (Except EPS)									
		Standa	lone Fin	ancials I	Results	Consol	Consolidated Financials Results			
		Quarter	s Ended	For the Year Ended		Quarters Ended		For the Year Ended		
Sr.	Particulars	31/03/2022	31/03/2021	31/03/2022	31/03/2021	31/03/2022	31/03/2021	31/03/2022	31/03/2021	
No.	Faiticulais	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	
1	Revenue from operations	3,883.18	3,541.19	12,419.52	11,068.49	3,883.18	3,541.19	12,419.52	11,068.49	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	(89.78)	473.57	(246.06)	281.94	(98.77)	467.42	(259.56)	268.89	
	Exceptional and/or Extraordinary items)									
3	Net Profit / (Loss) for the period before tax	(89.78)	473.57	(246.06)	281.94	(43.66)	467.42	(204.45)	268.89	
	(after Exceptional and/or Extraordinary items)									
4	Net Profit / (Loss) for the period after tax	(35.44)	384.24	(190.22)	192.07	0.69	380.07	(158.63)	180.01	
	(after Exceptional and/or Extraordinary items)									
5	Total Comprehensive Income for the period	(33.59)	474.40	(188.37)	282.23	2.54	470.23	(156.78)	270.18	
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)									
	and other Comprehensive Income (after tax)]									
6	Equity Share Capital			781.07	698.50			781.07	698.50	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown			(211.85)	24.42			(210.69)	(6.01)	
	in the Audited Balance Sheet of the previous year									
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)									
	Basic	(0.47)	5.50	(2.54)	2.75	0.01	6.73	(2.12)	3.85	
10	Diluted	(0.47)	5.50	(2.54)	2.75	0.01	6.73	(2.12)	3.85	

) The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended Financial Results ended March 31, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's webiste

b) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Compans in it meeting held o

) The above results are in accordance with the Indian Accounting Standards(IND-AS) as prescribed under section 133 of the Companie Act, 2013, read with the relevant rules issued regrouped / restated wherever necessary thereunder and other accounting principles generally accepted in India. Accordingly, previous period's figures have been reclassified.

By order of the Board of Directors For RR Metalmakers India Limited

Virat Shah - (Chairman, DIN- 00764118)

Mumbai, 27/05/2022

TATA

NOTICE

Unitholders are hereby informed about the declaration of Income Distribution cum capital withdrawal under the Monthly Payout / Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option * of the following schemes. The record date for the same is 03 June, 2022.

Schemes - Plan / Option Name	Gross income distribution cum capital withdrawal amount per unit (₹)**	Face value per unit (₹)	NAV (₹) as on 26 May, '22
Tata Hybrid Equity Fund - Regular Plan*	0.30	10.00	67.1593
Tata Hybrid Equity Fund - Direct Plan*	0.30	10.00	75.4833
Tata Equity Savings Fund - Regular Plan*	0.051	10.00	14.6865
Tata Equity Savings Fund - Direct Plan*	0.051	10.00	17.209

(Monthly Income Distribution cum capital withdrawal is not assured & is subject to the availability of

Pursuant to payment of Income Distribution cum capital withdrawal, the NAV of the scheme would fall to the extent of the payout & statutory levy (if applicable).

Unitholders kindly note that amounts are distributed out of investors capital (i.e., Equalisation Reserve), which is part of sale price of the unit that represents realized gains.

** Payment of Income Distribution cum capital withdrawal is subject to Tax deducted at source (TDS) at applicable rates and other statutory levies if any. Income Distribution cum capital withdrawal is subject to availability & adequacy of distributable surplus on the record date.

All unitholders holding units under the above-mentioned option of the scheme as at close of business hours on the record date shall be eligible for dividend.

Considering the volatile nature of markets, the Trustees reserves the right to restrict the quantum of Income Distribution cum capital withdrawal upto the per unit distributable surplus available on the record date in case

Applicable for units held in non-demat form: Income Distribution cum capital withdrawal will be paid to those Unitholders whose names appear in the Register of Unitholders under the Payout /Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option of the aforesaid plan as on record date. These payouts would be done to the last bank/address details updated in our records.

Applicable for units held in demat form: Income Distribution cum capital withdrawal will be paid to those Unitholders/Beneficial Owners maintained by the Depositories under the Payout/Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option of the aforesaid plan as on record date. These payouts would be done to the last bank/address details updated in Depository Participant(s) records

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

E ION EXCHANGE Refreshing the Planet

Regd. Office: Ion Exchange (India) Limited, Ion House, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai - 400 011. | www.ionindia.com | CIN: L74999MH1964PLC014258

EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022**

						INR in Lacs		
				Standalone				
Sr.	1		Quarter Endec	d !	Year I	Year Ended		
No.	Particiliars	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021		
		Audited (refer note 3)	Unaudited	Audited (refer note 3)	Audited	Audited		
1.	Revenue from operations	46,566	37,841	43,292	150,936	140,176		
2.	Other income	1,927	716	996	4,613	3,678		
3.	Total income	48,493	38,557	44,288	155,549	143,854		
4.	Profit before tax	8,893	4,132	8,182	20,875	19,587		
5.	Net profit after tax	6,622	3,047	6,283	15,422	14,597		
6.	Total comprehensive income	6,421	3,053	6,447	15,275	14,692		
7.	Paid-up equity share capital	1,467	1,467	1,467	1,467	1,467		
8.	Other equity (excluding revaluation reserves)	[]		1 '	75,275	61,231		
9.	Earnings per equity share (EPS) (not annualised)]	,	1	1 '	1		
	[Refer note 4]		,	1	1 '	1		
	a) Basic EPS (INR)	53.86	24.79	51.11	125.44	118.75		
	b) Diluted EPS (INR)	53.86	24.79	51.11	125.44	118.75		

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022**

_						INIT III Laus		
		Consolidated						
Sr.		(Quarter Ende	d	Year Ended			
No.	Particulars	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021		
'''		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
		(refer note 3)		(refer note 3)				
1.	Revenue from operations	49,636	38,820	44,515	157,687	144,952		
2.	Other income	2,118	537	1,379	4,170	3,309		
3.	Total income	51,754	39,357	45,894	161,857	148,261		
4.	Profit before tax	10,667	3,881	9,005	21,691	19,511		
5.	Net profit after tax	8,320	2,803	7,048	16,169	14,333		
6.	Total Comprehensive Income	8,107	2,806	7,273	16,069	14,306		
7.	Paid-up equity share capital	1,423	1,423	1,423	1,423	1,423		
8.	Other equity (excluding revaluation reserves)				64,143	49,161		
9.	Earnings per equity share (EPS) (not annualised)							
	[Refer note 4]							
	a) Basic EPS (INR)	70.07	23.96	59.17	137.30	121.41		
	b) Diluted EPS (INR)	70.07	23.96	59.17	137.30	121.41		

Notes:

Place : Mumbai

Date : 27th May 2022

The Board of Directors has recommended a dividend of 100% for the year 2021-22.

The above financial results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') have been reviewed by the Audit Committee at a meeting held on 27th May 2022 and approved by the Board of Directors at their meeting held on 27th May 2022. The financial results are prepared in accordance with the Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies.

The figures of last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the unaudited year to date figures upto the third guarter ended 31st December of the respective years which were subjected to limited review.

Earnings per equity share includes Ind AS impact of consolidation of 2,368,939 (2020-21; 2,368,939) equity shares and 4,675 (2020-21: 4,675) equity shares held by IEI Shareholding (Staff Welfare) Trusts and HMIL Shareholding (Staff Welfare) Trusts respectively.

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the guarter and year ended 31st March 2022 filed with BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full formats of standalone and consolidated financial results for the quarter and year ended 31st March 2022 are available on the stock exchanges website at www.bseindia.com, www.nseindia.com as well as on the company website at www.ionindia.com

comparable. For Ion Exchange (India) Limited

The figures for the corresponding previous periods have been regrouped/ reclassified, wherever necessary, to make them

Rajesh Sharma **Chairman and Managing Director**

COLINZ LABORATORIES LIMITED.

A-101, Pratik Ind. Estate, Next to Fortis Hospital, Mulund-Goregaon Link Road, Mumbai – 400 078.

(CIN NO: L24200MH1986PLC041128) " EYTRACTS OF AUDITED RESULTS FOR THE GUARTER AND YEAR ENDED 21ST MARCH 2022"

	EXIKACIS OF AUDITED RESULIS FUR THE QUART	EK AND 1	EAK ENL	JED 31	MAKCH,	ZUZZ"	
					(Rs.	In "Lacs")	
_	DADTIGUU ADG	QU	ARTER END	ED	YEAR ENDED		
S. No.	PARTICULARS	Audited	Un-Audited	Audited	Aud	ited	
NU.		31-Mar-22	31-Dec-21	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21	
1	Revenue from Operations	165.27	162.07	170.87	714.50	635.00	
2	Net Profit/(Loss) for the period(before Tax, Exceptional and/or						
	Extraordinary Items).	12.40	10.81	5.94	48.03	24.52	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional						
	and/or Extraordinary Items).	12.40	10.81	5.94	48.03	24.52	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional						
	and/or Extraordinary Items).	7.01	8.56	5.93	33.93	20.76	
5	Total Comprehensive Income for the period(Comprising						
	Profit/(Loss) for the period(after tax) and Other Comprehensive						
	Income(Net of Tax).	3.80	6.95	4.38	39.61	45.22	
6	Equity Share Capital(Face Value of Rs. 10/- each).	354.50	354.50	354.50	354.50	354.50	
7	Earning Per Share (Face value of Rs. 10/- each)						
	(not annulised) (in Rs.)						
	1) Basic	0.15	0.19	0.13	0.74	0.45	
	2) Diluted	0.15	0.19	0.13	0.74	0.45	

NOTES:-

1) The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their .2022, meeting held on 28™ May

2) The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Financial Results is available on the website of BSE at www.bseindia.com and on the Company's website at www.findoc-cll.in.

3) The above results of the Company have been audited by the Statutory Auditors and they have issued an unqualified audit opinion on the same.

4) Previous period figures have been regrouped/rearranged/reclassified, wherever necessary

For and on behalf of the Board **COLINZ LABORATORIES LTD.**

MUMBAI. 28th May, 2022 CIN NO: L24200MH1986PLC041128 Dr. MANI L. S. (Director & Company Secretary) (DIN NO: 00825886)



Regd. Office: Plot No. B- 87, MIDC Area, Ambad, Nashik - 422010. CIN - L32109MH1982PLC028280 Phone: +91 253 2382238/67 Fax: +91 253 2382926 Email ID: secretarial@dmltd.in Website: www.deltamagnets.com

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

			(INR in lakhs	unless specified)
Sr No.	Particulars	Quarter Ended March 31, 2022	Year Ended March 31, 2022	Quarter Ended March 31, 2021
NO.		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	2,560.75	8,888.58	2,510.11
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items #)	(427.17)	(1,123.63)	5.69
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items #)	(506.42)	1,443.08	5.69
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(313.41)	1,158.38	305.27
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(115.11)	1,842.85	433.19
6	Equity Share Capital	1,085.11	1,085.11	1,085.11
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of INR 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	Basic :	(0.11)	17.76	3.83
	Diluted :	(0.11)	17.76	3.83

The Financial details on standalone basis are as under:

Particulars

	(IINK III lakiis uilless specilleu)						
Quarter Ended March 31, 2022	Year Ended March 31, 2022	Quarter Ended March 31, 2021					
Audited	Audited	Audited					
2,560.75	8,985.68	2,524.80					

2.73

2,635.95

Note:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the Quarterly Financial Results is available on the website of RSF, NSF and Company at www.bseindia.com, www.nseindia.com and www.deltamagnets.com respectively.

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance

(518.91)

(325.89)

with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable. For Delta Manufacturing Limited

Place: Mumbai Date: May 27, 2022

Income from Operations

Profit Before Tax

Profit After Tax

Dr. Ram H. Shroff (Executive Vice Chairman & Managing Director) DIN: 00004865

TRIOCHEM PRODUCTS LIMITED

CIN: L24249MH1972PLC015544, www.triochemproducts.com Regd. Off: Sambava Chamber, 4th Floor, Sir P.M. Road, Fort, Mumbai - 400 001

Extract of statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2022

(Rs. in lakhs - except otherwise stated)								
		Quarter Ended			Year Ended			
Sr. No.	Particulars	Ended on 31-03-2022 Audited		31-03-2021	Ended on 31-03-2022 Audited			
1	Total Income from operations	268.08	315.10	781.02	938.64	1,407.22		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	86.50	77.36	(6.04)	176.32	(58.11)		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	86.50	77.36	(6.04)	176.32	(58.11)		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	63.37	59.47	(5.59)	132.28	(44.70)		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
	and other Comprehensive Income (after tax)]	(2.42)	2.63	(1.36)	1.20	(1.75)		
6	Equity share capital (Face value Rs.10/- per share	24.50	24.50	24.50	24.50	24.50		
7	Other Equity				1,280.16	1,146.69		
8	Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)							
	a) Basic (not annualized)	25.87	24.27	(2.28)	53.99	(18.25)		
	b) Diluted (not annualized)	25.87	24.27	(2.28)	53.99	(18.25)		

Notes:

Place : Mumbai

l) The above audited financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2022 have been rev by the Audit committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on May 28, 2022.

The Audited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchang

The Company operates in single segment only, i.e. chemical and pharmaceuticals; therefore, disclosure requirem

of Indian Accounting Standard (Ind AS-108) "Segment Reporting" is not applicable.
The figure for quarter ended March 31, 2022 and March 31, 2021 are the balancing figures between audited figures

the full financial year and the reviewed year-to-date figures up to the third quarter of the relevant financial year. The Company's operations for the financial year have been impacted by the the spread of Covid-19. The Management of the Company has assessed the impact of the pandemic on its financial statements / position such as trade receivables, investments, inventories, trade payables and based on its best judgement and reasonable estimate, has concluded that there are no material adjustments required in the Financial Statements. The Company has carried out this assessment based on available internal and external sources of information upto the date of approval of these financial statements and believes that the impact of COVID-19 is not material to these financial statements and expects to recover the carrying amount of its assets However the impact assessment of Covid-19 is a continuous process, given the uncertainties associated with its duration and nature, it is not possible to estimate the future impact as at the date of approval of this financial statement. The Company continues to monitor the economic

effects of the pandemic while taking steps to improve its execution efficiencies and the financial outcome.

The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the company towards Provident Fund and Gratuity. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 on November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company will assess the impact and its evaluation once the subject rules are notified and will give appropriate impact in its financial statements in the period in which, the Code become

effective and the related rules to determine the financial impact are published.

The Corresponding figures of the previous quarter / year have been regrouped, recasted and reclassified to make them comparable wherever necessary

The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of consolidated financial results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and on the Company's website www.triochemproducts.com

FOR TRIOCHEM PRODUCTS LIMITED

RAMU S. DEORA DIRECTOR DIN: 00312369 Dated: 28th May, 2022